

महाराष्ट्र विकास सेवा गट -अ मधील  
अधिकार्यांच्या पदस्थापना.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन आदेश क्रमांक : मविसे-१०१९/प्र.क्र.७५/२०१९/आस्था-३,

बांधकाम भवन, २५, मझबान पथ, मुंबई - ४०० ००१.

तारीख : ०३ ऑगस्ट, २०१९.

शासन आदेश :-

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) संवार्गातील अधिकार्यांना पदोन्नतीनंतर निवडश्रेणीसाठी चिन्हांकित पदावर पदस्थापना देणे आवश्यक असल्याने चिन्हांकित पदावर कार्यरत असणाऱ्या बिगर (निवडश्रेणी) अधिकार्यांची निवडश्रेणीसाठी चिन्हांकित पदावरून बिगर (निवडश्रेणी) चिन्हांकित पदावर पदस्थापना देण्याचे प्रस्तावित होते . तसेच महाराष्ट्र विकास सेवा गट -अ मधील अधिकार्यांनी बदलीने पदस्थापना देण्याबाबत विनंती केली होती.

२. त्यानुसार सार्वजनिक सेवेच्या हितार्थ महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम , २००५ मधील तरतुदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकार्यांच्या मान्यतेने आणि उक्त अधिनियमाच्या कलम ४ (१) (२) (४) व ४(५) मधील तरतुदीनुसार विनंती व प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्वमान्यतेने या विभागातील खालील अधिकार्यांच्या त्यांच्या बदल्यांचे आदेश शासन देत आहे. बदलीनंतर संबंधित अधिकार्यांची नियुक्ती त्यांच्या नावासमोरील स्तंभ क्र .३ मध्ये दर्शविलेल्या पदावर करण्यात येत आहे :-

अ. क्र.	अधिकार्याचे नाव, सध्या धारण केलेले पद व ठिकाण	बदलीने पदस्थापनेचे पद व ठिकाण	शेरा
(१)	(२)	(३)	(४)
१.	श्रीम.पी.बी.देशमुख, तात्कालीन सहाय्यक आयुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती	सहाय्यक आयुक्त (चौकशी), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती	दि.२५.०५.२०१९ च्या आदेशात अंशतः बदल करून
२.	श्री.ए.पी.मोहोड,	गट विकास अधिकारी, पंचायत	निवडश्रेणी पदावर

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव, सध्या धारण केलेले पद व ठिकाण	बदलीने पदस्थापनेचे पद व ठिकाण	शेरा
(१)	(२)	(३)	(४)
	गट विकास अधिकारी, पंचायत समिती, तुमसर, जिल्हा भंडारा	समिती, मोताळा, जिल्हा बुलडाणा	कार्यरत दिनांक ०६.०८.२०१६ च्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार बदली रिक्त पदी
३.	श्री.ऐ.आर.जाधव, तत्कालीन गट विकास अधिकारी, पंचायत समिती तासगांव, जिल्हा सांगली	गट विकास अधिकारी, पंचायत समिती हातकणगंले, जिल्हा कोल्हापूर	रिक्त पदी
४.	श्री.के.व्ही.काळे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सेनगांव, जिल्हा हिंगोली	उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी पुरवठा व स्वच्छता) जिल्हा परिषद लातूर	रिक्त पदी
५.	श्री.एम.के.बिचुकले, गट विकास अधिकारी, पंचायत समिती इंदापुर, जिल्हा पुणे	गट विकास अधिकारी, पंचायत समिती खंडाळा, जिल्हा सातारा	रिक्त पदी
६.	श्री.सी.आर.भावसार, गट विकास अधिकारी, पंचायत समिती साक्री, जिल्हा धुळे	गट विकास अधिकारी, पंचायत समिती दिंडोरी, जिल्हा नाशिक	श्री.बी.के.बेडसे यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदी
७.	श्री.ए.एम.भवारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती शेवगांव, जिल्हा अहमदनगर	गट विकास अधिकारी, पंचायत समिती शहापूर, जिल्हा ठाणे	श्री.टी.ओ.चव्हाण, यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदी
८.	श्री.जे.टी.सुर्यवंशी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती नांदगाव, जिल्हा नाशिक	गट विकास अधिकारी, पंचायत समिती साक्री, जिल्हा धुळे	श्री.सी.आर.भावसार, यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी
९.	श्री.ए.एन.बोंद्रे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती संग्रामपुर, जिल्हा	उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) जिल्हा परिषद हिंगोली	रिक्त पदी

अ. क्र.	अधिकार्याचे नाव, सध्या धारण केलेले पद व ठिकाण	बदलीने पदस्थापनेचे पद व ठिकाण	शेरा
(१)	(२)	(३)	(४)
	बुलडाणा		
१०.	श्री.ऐ.आर.सरगर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती आष्टी, जिल्हा बीड	गट विकास अधिकारी, पंचायत समिती मिरज, जिल्हा सांगली	श्री.एस.के.चिल्लाळ, यांच्या सेवानिवृत्तीने दि.३१.०८.२०१९ रोजी रिक्त होणाऱ्या पदी
११.	श्री.एस.एम.पटवारी, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (चौकशी), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद विभाग औरंगाबाद	उप संचालक, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, पुणे	प्रतिनियुक्तीने रिक्त पदी
१२.	श्री.पी.पी.कोकणी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) जिल्हा परिषद जालना	गट विकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड, जिल्हा अहमदनगर	रिक्त पदी
१३.	श्री.बी.आर.ढवळशंख, गट विकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापुर, जिल्हा उस्मानाबाद	गट विकास अधिकारी, पंचायत समिती अहमदपूर, जिल्हा लातूर	श्री.एन.आर.जाधव, यांच्या जागी
१४.	श्रीम.आर.ओ.भागवत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुरुड, जिल्हा रायगड	व्याख्याता, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मांजरी, जिल्हा पुणे	प्रतिनियुक्तीने रिक्त पदी
१५.	श्री.एम.एम.तातुगडे-देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) जिल्हा परिषद उस्मानाबाद	गट विकास अधिकारी, पंचायत समिती आटपाडी, जिल्हा सांगली	रिक्त पदी
१६.	श्री.के.एल.गड्डापोड, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सुरगणा, जिल्हा नाशिक	गट विकास अधिकारी, पंचायत समिती हदगांव, जिल्हा नांदेड	रिक्त पदी

अ. क्र.	अधिकार्याचे नाव, सध्या धारण केलेले पद व ठिकाण	बदलीने पदस्थापनेचे पद व ठिकाण	शेरा
(१)	(२)	(३)	(४)
१७.	श्री.ओ.एम.यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद चंद्रपूर	उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद परभणी	रिक्त पदी
१८.	श्री.एस.बी.भंडारे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती बार्शी-टाकळी, जिल्हा अकोला	गट विकास अधिकारी, पंचायत समिती राधानगरी, जिल्हा कोल्हापूर	रिक्त पदी
१९.	श्रीम.पी.एस.खोचरे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती पातूर, जिल्हा अकोला	गट विकास अधिकारी, पंचायत समिती नागभीड, जिल्हा चंद्रपूर	श्री.यु.ए.पाटील, यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदी
२०.	श्री.के.आर.उंदिरवाडे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडचिरोली, जिल्हा गडचिरोली	गट विकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा, जिल्हा गडचिरोली	रिक्त पदी
२१.	श्री.आर.व्ही.मुक्कावार, गट विकास अधिकारी, पंचायत समिती निलंगा, जिल्हा लातूर	गट विकास अधिकारी, पंचायत समिती नायगाव, जिल्हा नांदेड	रिक्त पदी
२२.	श्री.सी.एम.ढोकणे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती परभणी, जिल्हा परभणी	गट विकास अधिकारी, पंचायत समिती जळकोट, जिल्हा लातूर	रिक्त पदी
२३.	श्रीम.एम.जी.रावताळे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती जालना, जिल्हा जालना	गट विकास अधिकारी, पंचायत समिती अर्धापूर, जिल्हा नांदेड	रिक्त पदी
२४.	श्री.एस.पी.मगर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती कोरेगांव, जिल्हा सातारा	गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडहिंगलज, जिल्हा कोल्हापूर	श्रीमती एस.जे.जगताप, यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदी
२५.	श्री.आर.बी.घोरपडे,	गट विकास अधिकारी, पंचायत	रिक्त पदी

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव, सध्या धारण केलेले पद व ठिकाण	बदलीने पदस्थापनेचे पद व ठिकाण	शेरा
(१)	(२)	(३)	(४)
	गट विकास अधिकारी, पंचायत समिती धुळे, जिल्हा धुळे	समिती दिग्रज, जिल्हा यवतमाळ	
२६.	श्री.दादाभाऊ गुंजाळ, अवर सचिव, सांसद आदर्श ग्राम योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान, बेलापूर, सध्या वि.का.अ.मा.मंत्री, ग्रामविकास यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई	उप संचालक, कृती संगम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बेलापूर, मुंबई (प्रतिनियुक्तीने)	प्रतिनियुक्तीने रिक्त पदी
२७.	श्रीम.एस.एन.बिडवे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती चांदुर रेल्वे, जिल्हा अमरावती	व्याख्याता, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मांजरी, पुणे	प्रतिनियुक्तीने रिक्त पदी
२८.	श्री.बी.एस.पाचपाटील गट विकास अधिकारी, पंचायत समिती अकोट, जिल्हा अकोला	गट विकास अधिकारी, पंचायत समिती कोरपणा, जिल्हा चंद्रपूर	रिक्त पदी
२९.	श्री.यु.डी.रहाटीकर गट विकास अधिकारी, पंचायत समिती बिलोली, जिल्हा नांदेड	गट विकास अधिकारी, पंचायत समिती कंधार, जिल्हा नांदेड	दि.३१.०५.२०१९ च्या बदली आदेशात अंशतः बदल करुन
३०.	श्री.एस.टी.रौंदळ, गट विकास अधिकारी, पंचायत समिती जव्हार, जिल्हा पालघर	उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), जिल्हा परिषद नंदुरबार	श्री.जे.बी.पठारे, यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी
३१.	श्री.एस.एम.भुजबळ, गट विकास अधिकारी, पंचायत समिती चिखली, जिल्हा बुलडाणा	गट विकास अधिकारी, पंचायत समिती औसा, जिल्हा लातूर	श्री.भालके, यांच्या जागी
३२.	श्री.एस.एम. गोडभरले,	गट विकास अधिकारी, पंचायत	रिक्त पदी

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव, सध्या धारण केलेले पद व ठिकाण	बदलीने पदस्थापनेचे पद व ठिकाण	शेरा
(१)	(२)	(३)	(४)
	गट विकास अधिकारी, पंचायत समिती चाकूर, जिल्हा लातूर	समिती लातूर, जिल्हा लातूर	
३३.	श्री.डी.डब्ल्यु. राठोड गट विकास अधिकारी, पंचायत समिती नरखेड, जिल्हा नागपूर	गट विकास अधिकारी, पंचायत समिती मौदा, जिल्हा नागपूर	श्री.वानखेडे, यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी
३४.	श्री.एन.पी.वानखेडे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती मौदा, जिल्हा नागपूर	गट विकास अधिकारी, पंचायत समिती नरखेड, जिल्हा नागपूर	श्री.डि.डब्ल्यु.राठोड, यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी
३५.	श्री.एस.जी.माळोदे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, जिल्हा नंदुरबार	अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, धुळे	रिक्त पदावर

२. श्री.एस.डी.सुर्यवंशी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती कामटी, जिल्हा नागपूर, यांचा दि.३१.०५.२०१९ रोजीचा बदली आदेश रद्द करुन त्यांना सध्याच्या पदावर एक वर्ष मुदत वाढ देण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरीत स्वीकारावा. तसेच त्यांनी अनधिकृत रजेवर जाऊ नये. त्यांचे लक्ष सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक : सीडीआर १०८२/२५६७/२८/अकरा, दिनांक ३०.८.१९८२ च्या परिपत्रकाकडे वेधण्यात येत आहे. त्यात दिलेल्या सूचना लक्षात घेऊन बदली रद्द करण्यासाठी कुठल्याही स्वरुपाची आवेदने सादर केल्यास, ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील याची त्यांनी नोंद घ्यावी.

३. संबंधित विभागीय आयुक्त / मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदभारातून तात्काळ कार्यमुक्त करावे व त्यांच्या नियुक्तीच्या जागी तात्काळ रुजू होण्यास सांगावे.

४. संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हावे व पदभार स्वीकारल्याचा दिनांक शासनास कळवावा. जे अधिकारी कार्यमुक्तीनंतर विहित कालावधीत बदली झालेल्या पदावर रुजू होणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांविरुद्ध संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शिस्तभंग विषयक कार्यवाहीचा प्रस्ताव शासनास सादर करावा.

५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०८०३१५५३२३४४२० डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( आ.शं. शेंडगे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- २) मा. मंत्री ( ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
- ३) मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
- ४) मा. प्रधान सचिव (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे स्वीय सहायक.
- ५) सर्व विभागीय आयुक्त
- ६) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- ७) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ८) महालेखापाल - १/२ (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
- ९) संबंधित अधिकारी (संबंधित विभागीय आयुक्त / मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत.)
- १०) कार्यासन, आस्था-२, ग्राम विकास विभाग
- ११) निवड नस्ती (कार्यासन, आस्था-३), ग्राम विकास विभाग.